



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष १०, अंक ४७] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०२४/कार्तिक ३०-अग्रहायण ६, शके १९४६ [पृष्ठे ५ किंमत : रुपये १५.००

### प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम विभाग, वाशिम

चौकशी जाहीर नोटीस

(परिशिष्ट XXIIIA)

जा.क्र. न्याय/ १३८०/२०२४

चौ. क्र. ११९ / २०२४ (कलम- किरकोळ)

सर्व संबंधित नागरिकांना या जाहीर नोटीसव्दारे कळविण्यात येते की, सहाय्यक संस्था निबंधक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वाशिम विभाग, वाशिम यांचे कार्यालयास दिनांक २४.०१.२०१४ रोजी आग लागल्यामुळे कै. खा. शिवाजीराव देशमुख शिक्षण प्रसारक संस्था कुपटा, ता. मानोरा, जि. वाशिम नोंदणी क्रमांक जुना एफ १९३९ (अकोला) नवीन नोंदणी क्रमांक एफ ६०४ (वाशिम) या न्यासाच्या प्रकरणाचे मूळ अभिलेखाचे आगीत नुकसान झाल्यामुळे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ७९ अ अ प्रमाणे श्री. प्रतापराव कृष्णराव देशमुख यांनी या न्यासाचे परि-ब व परि-क चे अभिलेख पुनर्रगठीत करण्याकरिता अर्ज सादर केला आहे.

तरी सर्व संबंधित नागरिकांना या नोटीसव्दारे कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, वाशिम विभाग, वाशिम हे वर नमूद केलेल्या न्यासाच्या संबंधी व वर नमूद केलेल्या अभिलेखा संबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ७९ अ अ अन्वये रेकॉर्ड पुनर्रगठीत करणेकामी चौकशी करित आहेत. तरी सदर नोटीस प्रसिद्धीनंतर सदर न्यासाचे रेकॉर्ड पुनर्रगठीत करण्याबाबत कोणाला काही हरकत/आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिद्ध केल्यापासुन ३० दिवसांच्या आत या कार्यालयात अर्जदाराने सादर केलेल्या रेकॉर्डचे निरीक्षण करून व त्या कागदपत्रांना हरकत असल्यास त्यांनी त्यांचेकडे असलेल्या योग्य त्या कागदपत्रांसह लेखी आक्षेप नोंदवावा. सदर तारखेनंतर प्राप्त झालेल्या हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. ही नोटीस माझ्या सहीनिशी व मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, वाशिम विभाग, वाशिम यांच्या शिक्क्यानिशी आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दिली.

वाशिम,  
दिनांक १२ नोव्हेंबर २०२४.

आर. एन. गिन्हे,  
अधीक्षक,  
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,  
वाशिम.

## झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई

### अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा,बृ/अभि/३क(१)/चांमुडा बिल्डकॉन अँड इन्फ्रा/कन्हेरी/आर-मध्य २०२४/५८७३७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) उप-कलम (१) अनुसार “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३ (क) चे उप-कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून याद्वारे घोषित करित आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियमन ३३ (१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.

### अनुसूची

मौजे कन्हेरी, तालुका बोरीवली

अ. क्र.	न.भू.क्र.	मिळकत पत्रिकेनुसार क्षेत्र (चौ.मी.)	“झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित केलेले क्षेत्र (चौ. मी.)	एकत्रित चतुःसीमा			
				पूर्वेस	पश्चिमेस	उत्तरेस	दक्षिणेस
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	४१०	४३३.२०	४३३.२०	रस्ता	न.भू. क्र. ४०९	न. भू. क्र. ३९९	न.भू. क्र. ४०४
	एकूण	४३३.२०	४३३.२०				

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई,  
प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग,  
वांद्रे (पूर्व), मुंबई, ४०० ०५१,  
दिनांक २९ ऑक्टोबर २०२४.

डॉ. महेंद्र पी. कल्याणकर,  
मुख्य कार्यकारी अधिकारी,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
बृहन्मुंबई.

**SLUM REHABILITATION AUTHORITY, BRIHANMUMBAI**  
**NOTIFICATION**

No. SRA, B/ED/OW/3C(1)/Chamunda Buildcon & Infra LLP/Kanheri/RC/2024/58737.—Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in *Gazette* on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as “Slum Rehabilitation Area”.

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as “Slum Rehabilitation Area”. Now, the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai.

*Schedule*

Village-Kanheri, Taluka Borivali

Sr. No.	C.T.S.No.	Area as per Property Card (sq. mtr.)	Area declared as “Slum Rehabilitation Area” (sq. mtr.)	Consolidated Boundaries			
				East	West	North	South
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
1	410	433.20	433.20	Road	C.T.S. No. 409	C.T.S. No. 399	C.T.S. No. 404
	<b>Total</b>	<b>433.20</b>	<b>433.20</b>				

**Sulm Rehabilitation Authority, Brihanmumbai**  
Administrative Building,  
Pro. Anant Kanekar Marg,  
Bandra (E.), Mumbai, 400 051,  
dated 29th October 2024.

DR. MAHENDRA P. KALYANKAR,  
Chief Executive Officer,  
Slum Rehabilitation Authority,  
Brihanmumbai.

## जिल्हा परिषद, सोलापूर

क्रमांक जिपसो/वित्त/वा.ले./३२०/२०२४

विवरण पत्र क्र. १

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,  
गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०२४/कार्तिक ३०-अग्रहायण ६, शके १९४६

अ.क्र.	योजना	दि.०१/०४/२०२३ आरंभीची शिल्लक	सन २०२३-२४ मधील एकूण जमा व खर्च आणि दि.३१/०३/२०२४ ची अखेरची शिल्लक दर्शविणारा तक्ता (योजनानिहाय) (रक्कम रुपयात)	एकूण जमा	सन २०२३-२४ मधील एकूण खर्च	दि.३१/०३/२०२४ अखेरची शिल्लक
१	२	३	४	५	६	७
१	जिल्हा निधी (हस्तांतर योजना)	२१३२५१३९६६.२३	३८५१५६७०६०१.००	४०६४८१८४५६७.२३	३८५३३६५१५१४.००	२२९४५३३०५३.२३
२	जि.प.सेस योजना	५९३५१७००६.७५	१८५२३७००४०.९८	२४४५८८७०४७.७३	१२६७०३३९२०.००	११७८८५३१२७.७३
३	अभिकरण योजना	४२९६०१३२३.९२	९६४३१७०२८.००	१३९३९१८३५१.९२	१००५६२१६००.००	३८८२९६७५१.९२
४	ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती	२१४६१३५८.१५	४६४७०४२९.००	६७९३१७८७.१५	६५९२९७६५.००	२००२०२२.१५
५	घसारा निधी	४३८४८६८४.५४	५९९१९७२६.९६	१०३७६८४११.५०	९२१०६९४९.००	११६६१४६२.५०
६	१३ वा वित्त आयोग	२९०५७९८.००	८५०१६.००	२९०८१४.००	०.००	२९०८१४.००
७	१४ वा वित्त आयोग	५७३७६६६८.१५	१५७१३१६.००	५८९४७९८४.१५	२९१७८०६४.००	२९७६९२०.१५
८	१५ वा वित्त आयोग	२२९४६४०२८.५२	६३२०४०३.००	२३५७८४३१.५२	८८९४१७४०.००	१४६८४२६९१.५२
९	खासदार निधी (शरद बनसोडे)	११०५३२६.००	१८०५६७६.००	२९११००२.००	२९११००२.००	०.००
१०	खासदार निधी (विजयसिंह मोहिते-पाटील)	११७३८७.००	३१८५.००	१२०५७२.००	०.००	१२०५७२.००
११	खासदार निधी (रविंद्र गायकवाड)	१३५७०४८.००	२६२५७.००	१३८३३०५.००	८८१०८७.००	५०२२१८.००
१२	खासदार निधी (जयसिंदूर शर स्वामी)	६४२०४०.००	७३४३०५०१.००	७४०७२५४१.००	२६३४८४५१.००	४७७२४०९०.००
१३	खासदार (ओमप्रकाश निंबाळकर)	२९९२००.००	०.००	२९९२००.००	२९९२००.००	०.००
१४	खासदार (रणजितसिंह नाईकनिंबाळकर)	०.००	१५२४४५३२.००	१५२४४५३२.००	१५१६३०८९.००	८१४४३.००
१५	खासदार (चंदनाताई चव्हाण टर्म - २)	०.००	४२२२०३९.००	४२२२०३९.००	२९८७१५७.००	१२३४८८२.००
१६	खासदार (शरद पवार टर्म - २)	७१७१२.००	१९५७८६.००	२०२७४९८.००	२०२७४९८.००	०.००
१७	अपंग निधी (३%)	६३९२८११.००	४४५६६०.००	६८३८४७१.००	०.००	६८३८४७१.००
एकूण		३५२०६७४३५८.२६	४१५४३८५८१९६.९४	४५०६४५३२५५५.२०	४०९५३०८१०३६.००	४११४५१५१९.२०

सोलापूर,  
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४.

कुलदिप जंगम (भा.प्र.से.),  
मुख्य कार्यकारी अधिकारी,  
जिल्हा परिषद, सोलापूर.



महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित  
प्रस्तावित योजनांची अधिसूचना

क्र. MSETCL/Co/Ps/Scheme-I/RE/PN/07910

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/उर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे काम महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करण्याचे प्रस्तावित करित आहे. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना नूतनशील ऊर्जेचे निष्कासन करण्यासाठी आहे:—

बीड जिल्ह्यातील देवपिंपरी, ता. गेवराई येथे मे. एस. ए.इ.एल आर.ई. पॉवर प्रा. लि. यांच्या ५० मे.वॅ. सोलर पॉवर पार्क प्रकल्पातील विजेचे निष्कासन करणेबाबत. (i) १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्र ते महापारेषणचे २२०/१३२ के. व्ही. गेवराई उपकेंद्रापर्यंत एकेरी परिपथ वाहिनी दुहेरी मनोऱ्यावर उभारणे - १० कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग कोबंडवाडी, पांढरवाडी, राजपिंपरी, गौडगाव, ता. गेवराई, जि. बीड येथील महसूली गावाच्या परिक्षेत्रातून प्रस्तावित आहे. (ii) २२०/१३२ के. व्ही. गेवराई उपकेंद्रामध्ये १३२ के. व्ही. वाहिनी बे बस एक्स्टेंशनसह - १ नं. (मीटरिंग सीटी पीटी- मेन व चेक) (iii) १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये १३२ के. व्ही. वाहिनी बे-१ नं. (iv) २२०/१३२ के. व्ही. गेवराई उपकेंद्राच्या अस्तित्वात असलेल्या स्काडा प्रणाली व बसबार प्रोटेक्शन योजनेच्या बे चे एकत्रिकरण करणे. (v) ओ. पी. जी. डब्ल्यू. कि.मी. (vi) पी. एल. सी. सी. व फोटे उपकरणे. (vii) ए. बी. टी. मीटर व इतर संलग्न उपकरणे उभारणे. (viii) स्थापत्य कामे: २२०/१३२ के.व्ही. गेवराई उपकेंद्रामध्ये गेंद्री आणि उपकरणाची पायाभरणी, मीटरिंग रुम बांधकाम आणि १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये गेंद्री आणि उपकरणाची पायाभरणी करणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. ९९३.७८ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मुख्य अभियंता (प्रकल्प योजना), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

(सही)/-

संचालक (प्रकल्प) (प्रभारी),  
महापारेषण, मुंबई.

मुंबई,  
दिनांक ८ नोव्हेंबर २०२४.